

दि.०१.१२.२०१६ रोजीच्या सुधारीत खरेदी
धोरणात परिच्छेद क्र.३.१.१.२ व परिच्छेद
क्र.५.११ मध्ये सुधारणा तसेच सदर धोरणात
नव्याने परिच्छेद १६(ब) चा समावेश करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.खाग्रामं-२०२३/प्र.क्र.१५९/उद्योग-४,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ११ ऑक्टोबर, २०२४.

संदर्भ :- शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/उद्योग-४,
दिनांक ०१ डिसेंबर, २०१६.

प्रस्तावना :-

उद्योग विभागाच्या संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची सुधारित नियमपुस्तिका निर्गमित करण्यात आली असून सदर नियमपुस्तिकेतील तरतुदीनुसार राज्य शासनाच्या सर्व विभागांना व त्यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना खरेदी प्रक्रिया राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२. सदर धोरणातील परि.क्र. ३.१.१.२ मध्ये चिन्हांकित नसलेल्या वस्तूंची खरेदी करताना उत्पादनाचा दर्जा तपासणी याबाबतच्या तरतुदी व परिशिष्ट-१२ मध्ये मान्यता प्राप्त संस्थांची/प्राधिकृत प्रयोगशाळांची यादी निश्चित करण्यात आली आहे. तसेच परि.क्र.५.११ मध्ये कारागृह विभागाकडून खरेदी करण्याच्या अनुषंगाने तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत व परि.क्र.५.१६ मध्ये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ (महाटेक्स) यांच्या करिता आरक्षित वस्तू बाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत.

३. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना राज्यात खादी व ग्रामोद्योग यांना प्रोत्साहन देऊन संघटन विकास व विनिमय करण्याची तरतूद करणे या उद्देशासाठी करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्योग विभागाच्या अधिपत्याखाली खादी व ग्रामोद्योग मंडळाची हातकागद संस्था, पुणे ही एकमात्र संस्था पर्यावरणपुरक (जुने कपडे व नैसर्गिक टाकाऊ वस्तु) कच्चा मालापासून हातकागद उत्पादन करीत आहे. सद्यस्थितीत इतर अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत कागद व कागद वस्तूंची उत्पादने स्पर्धात्मक किंमतीत उपलब्ध असल्याने, हातकागद व त्यापासून उत्पादित वस्तूंना बाजारपेठेत स्पर्धा करणे अडचणीचे आहे. हातकागद उत्पादनास चालना देण्यासाठी, हातकागद संस्थेने उत्पादित केलेले विविध प्रकारच्या डायरी, ड्रॉइंग ब्लॉक, फाईल, फोल्डर, कार्यालयीन स्टेशनरी, पेपर आधारीत सजावटीच्या एकूण ६ प्रकारच्या वस्तूंना खरेदी धोरणात आरक्षण देणे व सदर वस्तूंची दरनिश्चिती करणेबाबत तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, हात कागद संस्था, पुणे येथील प्रयोग शाळेचा समावेश परि.क्र.३.१.१.२ मधील परिशिष्ट-१२ मध्ये करणेबाबत सदर संस्थेने विनंती केली आहे.

तसेच गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा , महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्या विनंतीनुसार कारागृहातर्फे तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत झाडू व खराटे यांचा समावेश उद्योग विभागाच्या खरेदी धोरणातील परिच्छेद क्र.५.११ मधील परिशिष्ट-१४ मध्ये करणेबाबत गृह विभागाने उद्योग विभागास विनंती केली आहे .

४. सदर बाब ही खरेदी धोरणात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने असल्याने दिनांक ०१.१२.२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२.८ अन्वये सुधारित खरेदी धोरणाच्या नियमपुस्तिकेतील तरतुदींचे पुनर्विलोकन करण्यासाठी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत “पुनर्विलोकन उच्चाधिकार समिती” पुढे हातकागद संस्था, पुणे या संस्थेच्या उत्पादित वस्तूंना आरक्षण व दरनिश्चिती देणे तसेच सदर संस्थेच्या पुणे येथील संशोधन विभागातील प्रयोगशाळेचा समावेश **परि.क्र.३.१.१.२** मधील परिशिष्ट-१२ मध्ये करणे व कारागृहातर्फे तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत झाडू व खराटे यांचा समावेश **परि.क्र.५.११** मधील परिशिष्ट-१४ मध्ये करणेबाबतचे सदर प्रस्ताव सादर करण्यात आले होते. दि.२६.०८.२०२४ रोजीच्या बैठकीत “पुनर्विलोकन उच्चाधिकार समितीने” सदर प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.

५. त्यानुषंगाने दि.०१.१२.२०१६ रोजीच्या सुधारित खरेदी धोरणात हातकागद संस्था, पुणे या संस्थेच्या उत्पादित वस्तूंना आरक्षण देणे व दरनिश्चिती करणे तसेच सदर संस्थेच्या पुणे येथील संशोधन विभागातील प्रयोगशाळेचा समावेश **परि.क्र.३.१.१.२** मधील परिशिष्ट-१२ मध्ये करणे व कारागृहातर्फे तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत झाडू व खराटे यांचा समावेश **परि.क्र.५.११** मधील परिशिष्ट-१४ मध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उद्योग विभागाच्या दि.०१.१२.२०१६ रोजीच्या सुधारीत खरेदी धोरणामध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, हातकागद संस्था, पुणे यांनी स्वउत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या डायरी, ड्रॉईंग ब्लॉक, फाईल, फोल्डर, कार्यालयीन स्टेशनरी, पेपर आधारीत सजावटीच्या वस्तू अशा एकूण ६ बाबींसाठी आरक्षण देणे व याकरिता खरेदी धोरणात परिच्छेद ५.१६ (ब) असा नव्याने परिच्छेदाचा समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुषंगाने सुधारीत खरेदी धोरणातील परिशिष्ट-१९ मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, हातकागद संस्था पुणे व उत्पादित उपरोक्त नमूद ६ प्रकारच्या वस्तूंचा समावेश करण्यात येईल व सदर वस्तूंची दरनिश्चिती मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेमार्फत करण्यात येईल.

२. तसेच सुधारीत खरेदी धोरणातील परि.क्र.३.१.१.२ मधील परिशिष्ट-१२ मध्ये चिन्हांकित नसलेल्या वस्तूंची खरेदी करताना उत्पादनाचा दर्जा तपासणी करण्यासाठी मान्यताप्राप्त एकूण २० प्रयोगशाळांची यादी निश्चित केलेली असून सदर परिशिष्टात आता हातकागद संस्था, पुणे येथील प्रयोगशाळेचा समावेश करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. कारागृहातील बंद्यांचे कायदेविषयक सहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी खरेदी धोरणातील परि.क्र.५.११ मधील परिशिष्ट-१४ मध्ये कारागृहातर्फे तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या यादीत सॉफ्ट झाडू व नारळी खराटे

यांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे. तथापि ,कारागृहातील बंधांकडून तयार करण्यात येणारे सॉफ्ट झाडू व नारळी खराटे पारंपारिक पद्धतीने न करता त्यांची गुणवत्ता सुधारून स्पर्धात्मक उत्पादने तयार करण्यात यावीत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in येथे उपलब्ध असून, त्यांचा संगणक सांकेतांक २०२४१०११२४४५१४३१० आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(लक्ष्मीकांत ढोके)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/स्वीय सहायक,
- ४) महाराष्ट्र राज्यातील सर्व मा. संसद सदस्य
- ५) महाराष्ट्र राज्यातील सर्व मा. विधानसभा व विद्यापरिषद सदस्य
- ६) मा. मुख्य सचिव
- ७) सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव
- ८) प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय, मुंबई/नागपूर/औरंगाबाद (पत्राने)
- ९) प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई/नागपूर/औरंगाबाद (पत्राने)
- १०) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
- ११) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई (२ प्रती)
- १२) प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १३) महाराष्ट्र राज्यातील सर्व मुख्य माहिती आयुक्त यांचे उप सचिव
- १४) विकास आयुक्त, (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई ४०० ०३२
- १५) सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य
- १६) पोलिस महासंचालक, मुंबई
- १७) नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे १८) आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, ३ रा मजला, मध्यवर्ती शासकीय इमारत, पुणे ४११००१
- १८) आयुक्त (पशुसंवर्धन), महाराष्ट्र राज्य, पुणे
- १९) आयुक्त (मत्स्यव्यवसाय), तारापोरवाला मत्सालय, चर्नी रोड, मुंबई
- २०) आयुक्त (दुग्धव्यवसाय), वरळी दुग्धशाळा, वरळी सी फेस, मुंबई
- २१) शिक्षण केंद्र, शिक्षण केंद्र, (मध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
- २२) संचालक, लेखा व कोषागारे, प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई
- २३) विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगाव, मुंबई
- २४) संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय, चर्नी रोड, मुंबई
- २५) संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- २६) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय, सीएसटी, मुंबई
- २७) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- २८) साखर आयुक्त, साखर आयुक्तालय, पुणे
- २९) पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ३०) संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर
- ३१) आयुक्त, महिला व बालविकास पुणे
- ३२) अप्पर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरिक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे

- ३३) मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख (संबंधित प्रशासकिक विभागांच्या मार्फत)
- ३४) सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य
- ३५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य.
- ३६) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई
- ३७) महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र-१, मुंबई
- ३८) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर
- ३९) महालेखापाल, लेखा परीक्षा, महाराष्ट्र -२, नागपूर
- ४०) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४
- ४१) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई ४३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- ४२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ४३) सर्व आयुक्त, महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य
- ४४) सर्व नगरपरिषदांचे मुख्य अधिकारी
- ४५) सदस्य सचिव, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, छत्रपती शिवाजी मार्केट बिल्डींग, ४ था मजला, पलटन रोड, मुंबई ४०० ००१
- ४६) महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई ४०० ००८
- ४७) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, हॉगकॉग बिल्डींग, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४००००१
- ४८) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (सिकॉम), निर्मल बिल्डिंग, १ ला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
- ४९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मंत्रमाग महामंडळ, मुंबई
- ५०) व्यवस्थापकीय संचालक, कोकण विकास महामंडळ, वॉर्डन हाऊस, ५ वा मजला, सर पी.एम. रोड, मुंबई ४०० ००१
- ५१) व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा विकास महामंडळ, विकास भवन, डॉ. राजेंद्रप्रसाद मार्ग, औरंगाबाद ४३१००१
- ५२) प्रशासकीय संचालक, महाराष्ट्र विकास महामंडळ, कुबेरा चेंबर्स, रेड रॉक्स हाऊस, संचेती हॉस्पिटलजवळ, डॉ. राजेंद्रप्रसाद रोड, पुणे ४११ ००५
- ५३) व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ विकास महामंडळ, महाजन बिल्डींग, मेन रोड, सिताबर्डी, नागपूर-१२
- ५६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वस्रोद्योग महामंडळ, लोटस हाऊस, ३३-ए, न्यू मरीन लाईन्स, मुंबई ४०० ०२०
- ५४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ, प्लॉट क्र. २१४, बँकने रेक्लेमेशन, रहेजा सेंटर, १२ या मजला, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२५
- ५५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, "कृपानिधी" ९, वालाचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ०३८
- ५६) अध्यक्ष, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन, द्वारा: सिकॉम, निर्मल बिल्डींग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
- ५७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, ६-ए, नवाज ले-आऊट, टिळक नगर, अमरावती रोड, नागपूर १०
- ५८) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, ३७०, माखुर्जा, सेनापती बापट मार्ग, पुणे ४११ ०१६
- ५९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, प्लॉट क्र. बी, सर्व्हे क्रमांक ५८३, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ४११००९
- ६०) व्यवस्थापकीय संचालक, मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ, एम. के. एम. इंटरनेशनल हाऊस, १७८, बँकचे रेक्लेमेशन, बी. एम. चिनाय मार्ग, मुंबई ४०००२०
- ६१) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र तेलबिया, वाणिज्य आणि उद्योग महामंडळ, २०१, जॉली भवन क्रमांक २, २ रा मजला, न्यू मरीन लाईन्स, मुंबई ४०० ०२०

- ६२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अग्रीकल्चर फर्टिलायझर प्रमोशन महामंडळ (मॅपको) मिश्री भवन, ६ या मजला, दिनशा बाच्छा मार्ग, मुंबई ४०० ०२० ६६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, मेंढी फार्म, गोखले नगर, पुणे ४११०१६
- ६३) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वियाणे महामंडळ, प्लॉट क्रमांक ८, शास्त्रीनगर, पी. एन. नंबर १९, अमनखान प्लॉट, अकोला ४४४००१
- ६४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, एम. एस.एच.सी. कॉम्प्लेक्स, सुत गिरणीमागे, उमर रोड, नागपूर ४४०००९
- ६५) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वीजमार्ग महामंडळ, वाशानी चेंबर्स, १ ल मजला, न्यू मरीन लाईन्स, मुंबई ४०० ०२०
- ६६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र भूविकास महामंडळ, न्यू अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, अग्रीकल्चर कॉलेज कंपाऊंड, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
- ६७) उपाध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण प्रादेशिक विकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
- ६८) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सिंचन विकास महामंडळ, न्यू अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, अग्रीकल्चर कॉलेज कंपाऊंड, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
- ६९) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाकाली मार्ग, मरोल, अंधेरी (पूर्वी), मुंबई ४०००९३
- ७०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र शहर आणि उद्योग विकास महामंडळ (सिडको), २ रा मजला, निर्मल बिल्डींग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१
- ७१) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (BMRDA), गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१
- ७२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळ, एन.सी.सी. नेहरू मेमोरियल हॉल, ४-ए.डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४००००१
- ७३) महाव्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जुहू सुप्रीम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉसरोड नं. १, जे. व्ही. पी. डी. स्कीम (इतर) विलेपार्ले (प.) मुंबई ४०० ०४९
- ७४) व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, सी.डी.ओ. बॅरेंक क्रमांक ९, योगक्षेमजवळ, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०२०
- ७५) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बालरक्षक विद्यालय, १९/२१, मनोहरदास मार्ग, मुंबई ४०० ००१
- ७६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, आदिवासी विकास संकुल, न्यू अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डींग, २ रा मजला, रमाबाई आंबेडकर गर्ल्स स्कूलजवळ, जुना आग्रा रोड, नाशिक -२
- ७७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ, बॉम्बे लाईफ बिल्डींग, ४५, वीर नरीमन मार्ग, ५ वा मजला, मुंबई ४०० ०२३
- ७८) व्यवस्थापकीय अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, एक्सप्रेस टॉवर, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०२०
- ७९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, फिल्मसिटी, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६५
- ८०) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, अभ्यंकर नगर, नागपूर ४४० ०१०
- ८१) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विदेश सेवा योजन व निर्यात प्रचालय महामंडळ (MOPBC) एक्स. के. बिल्डींग, २ रा मजला, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलॉर्ड इस्टेट, मुंबई ४०० ०३८
- ८२) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, १ वा मजला, न्यू एक्सेलसियर बिल्डिंग, अमृत केशव नायक मार्ग, मुंबई ४०० ००१
- ८३) व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ लिमिटेड, बॉम्बे मोरेवाडी, तालुका करवीर, जि. कोल्हापूर

- ८४) व्यवस्थापकीय संचालक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बिल्डींग क्रमांक ५, व्ही. आर. देसाई रोड, आझाद नगर क्रमांक २, अंधेरी (प) मुंबई ४०० ०५८
- ८५) व्यवस्थापकीय संचालक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, जुहू सुप्रीमशॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्रमांक ९, जे.व्ही. पी. डी. स्कीम (उत्तर), विलेपार्ले (प.), मुंबई ४०० ०४९
- ८६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संघ (महाटेक्स), १ ला मजला, वाशानी चेंबर्स, ४७, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मुंबई
- ८७) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक खरेदी विक्री संघ, गौतम बिल्डींग, झकेरिया बंदर रोड, शिवडी, मुंबई ४०००१५
- ८८) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य तेलबिया उत्पादक सहकारी संघ, २४, रामदार कॉलनी, शिलापेठ, जळगाव- ४२५००१
- ८९) सदस्य सचिव व संचालक, महाराष्ट्र उर्जा व विकास संस्था (MEDA) न्यू कामानी चेंबर्स, रामजीभाई कामानी मार्ग, बेलॉर्ड इस्टेट, मुंबई ४०० ०३८
- ९०) संचालक, हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड टेस्टिंग, आचार्य दोंदे मार्ग, परेल, मुंबई ४०० ०१२
- ९१) वेलफेअर कमिशनर, महाराष्ट्र लेदर वेलफेअर बोर्ड, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, बेलॉर्ड इस्टेट, मुंबई ४०० ०३०
- ९२) संचालक, माजी सैनिक प्रशिक्षण उत्पादन केंद्र, सातारा
- ९३) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव/कार्यासने
- ९४) निवड नस्ती (उद्योग ४).